

July 28, 2023

To,
BSE Limited
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai

To,
National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E)
Mumbai 400051

Scrip Code - 513269

Scrip ID - MANINDS

Sub.: Newspaper advertisement regarding Notice for Transfer of Equity Shares to IEPF

Dear Sir/Madam,

We are enclosing herewith the copies of the newspaper advertisement in respect of the Notice regarding Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) published on July 27, 2023, in the following newspapers:

- a) Business Standard (All Edition)
- b) Mumbai Lakshadeep (Mumbai Edition)

The same will also be made available on the Company's website at www.mangroup.com

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For Man Industries (India) Limited

Rahul Rawat Company Secretary

Encls: As above



Registered Office: MAN HOUSE, 101, S.V. Road, Vile Parle (W), Mumbai - 400 056, India.

Tel: 91-22-6647 7500 • Fax: 91-22-6647 7600 • E-mail: enquiry@maninds.org

Anjar Plant : Pipe & Coating Complex, Plot No.485/2, Anjar - Mundra Highway, Village - Khedoi, Tal - Anjar, Dist - Kutch, Gujarat.

Tel : +91 - 02836-275751 - 60 • Fax :- +91 2836-275750 • Email : mananjar@maninds.org

Pithampur Plant : Pipe & Coating Complex, Plot No.257 - B, 258 - B, Sector 1, Pithampur - 454775, Dist - Dhar (M.P)
Tel : +91 - 7292-253291/253875/253666 • Fax : +91-7292-253257 • Email : mansaw@maninds.org

L-SAW Line Pipes | Spiral Pipes | Coating Systems

the matter of M/s. SBJ Industrial Park Limited having its registered office at 19/X-Krishnapuram, G.T. Road, Kanpur, Uttar Pradesh-208007 INDIA.Applicant

Anshaparam, C. I. Nead, R. Asput, Uttar Pradesh-200U/ NUN. — Applicant Notice is heavily given to the general public that the company intending to make application to the Central Government under section 14 of the Companies Act, 201 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited compan in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 29th Lune 2023 to enable the company to give affect for such conversion. Any person whose interest is filely to be dilicted by the proposed change-listatus the company may deliver or cause to be delivered or send by registered post of the objections supported by an affidient staining the nature of his interest and grounds Anytodaya Bhawan, 2nd floor, CGS Complex, New Delin Horoda, with frouter days from the date of publication of this notice with a copy to the applicant companial sits registered office at the address mentioned below.

19/X-1, Krishnapuram, G.T. Road, Kanpur, Uttar Pradesh-208007 INDIA

NITIN SPINNERS LIMITED

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education
and Protection Fund (IEP)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 12.4 (6) of the Companies Act
2013 rade with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit
Transfer and Refund) Rede, 2016 ("IEPR Relies 2016") as amended inter to time provide
for transfer or all shares in respect of which divided has not been paid or claimed by the
Shareholdess for seven consecutive years on ories in the name of investor Education and
Protection Transfer (IEPR Authority in the prescribed manner. In accordance with the Risks
III the underlying Shares in respect of which divided are not paid claimed for the IstServell years from financial year 2015-16, have to be transferred to the Demat account

(Seven) years from financial year 2015-16, have to be transferred to the Demat account of IPFP Authority.

The Company has already sent Individual notices by Speed Post at the latest available deforesse of the shareholders, whose dividends are lying unclaimed for last 7 Josewal years, advising them to claim the dividends expeditiously. The Company has been stored to the state of the company set of the company and set of the company set of the com

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares of the Company to the

For and on behalf of the Applica SBJ Industrial Park Limited Rohit Agarwal Director - DIN 02989166



the line pipe people

vesion discussion and Produced "Indicative" of unpaid for severe consecutive years a respect of which individend remainded underlined of unpaid for severe consecutive years or case, where there is a specific order of Court or Totumal or Statutory Authorit starting any transfer of such shares and opprented forwhere of when such shares and sedeged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996 or share research year transfer, the company shall not transfer such shares to the IEPF Avevee concerned shareholders are required to provide documentary proof in this regard. In the provision of the said Rules, and Authority of the provision of the part of the provision of the said Rules, and Authority of the provision of the provision of the said Rules, and Authority of the provision of the provision of the said Rules, and Callest Total and the provision of the said Rules, and the said of the provision of the said Rules, and the said of the provision of the said Rules, and the provision of the said Rules, and provision of the said Rules and provision of the said Rules, and provision of the said Rules and provision of the said Rules and provision of the said Rules, and provision of the said Rules and provision of the provision of the said provision of the said provision of the said provision of the provision of the said provision of the provi

by the due due of relative to whether ship of hostics in the Control to Her.* He control details of the Part of the Control to Her.* He control details of the Part of the Control to Her.* He control to Her. He substitute to He

MAN

For Man Industries (India) Limi Sd/ Rahul Rawa Company Secretary

Markets, Monday to Saturday

To book your copy, sms **reachbs** to **57575** or email **order@bsmail.in**

Business Standard Insight Out



AJMEKA KEALIY & INFKA INDIA LIMIII
Clik: L27104MH1985PL0335699
Registered Office: 2" Floor, Citi Mall, New Link Road,
Andheri (West), Mumbai +400 053
Tel: +91-22-6698 4000 Fax: +91-22-2632 900
Email: Investors@ajmera.com: Website: www.ajmera.com

NOTICE OF THE 36th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

OTICE is hereby given that the 36th Annual General MaGM") of Ajmera Realtly & Infra India Limited ("the Company" Id on Saturday, August 19, 2023 at 3:00 p.m. (IST) through referencing ("VC")/ other audio-visual means ("OAVM"), to I

evoting nstil com/.

Members, holding shares as on the cut-off date for e-voting i.e. to Saturday, August 12, 2023, may cast their votes, electronically, on the businesses set out in the AGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the AGM splen in the AGM Notice, and also available on the e-voting website of NSDL https://www.evoting.nstil.com/.

ISBLOOM.
The remote e-voting period shall commence on Wednesday, August 16, 2023 (500) a.m. (ST) and ends on Friday, August 18, 2023 (500) a.m. (ST) and ends on Friday, August 18, 2023 (500) a.m. (ST) and ends on Friday, August 18, 2023 (500) a.m. (ST) and ends on Friday, August 18, 2023 (500) a.m. (ST) and the remote shall be in proportion to the equity shares held by them as on the cut-off date for e-voting, Members can cast their votes on the businesses set out in the AGN Notice, either through remote e-voting facility made available on the above dates, or through e-voting facility made available at the AGN. blove dates, or through e-volting facility made available at the AGM. dembers who have already cast their votes through remote e-voltinal in or entitle to cast their votes again at the AGM. Any person milty, who has not registered his her their email I din the Company ecords and holds equity shares as of the cut-off date for e-voting i. starturday. August 12, 2023 may obtain their Login id and passwor or e-voting by following the instructions given in the AGM hotice or ye sending an email to NSDL at evolting@realLogin. However, if ereson' entity is already registered with NSDL for remote e-votine they can use their existing User Id and password for castine they can use their existing User Id and password for castine.

their votes. In case of any enquiryl guidance, in respect of remote e-voting and attending the AGM through electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAGS) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of waveverloin pacific com or call on toll fee nos. 20:22-488 F000 and 02:2-2498 7000 or send a request to evoting@nsdi.co.in. In case of 02:2-2499 1000 or sends a request to evoting@nsdi.co.in locase of 02:2-2499 1000 or sends a request to evoting@nsdi.co.in locase of 02:2-2499 1000 or sends a request to evoting@nsdi.co.in locase of 02:2-2499 1000 or sends a request to evoting@nsdi.co.in locase of 02:2-2499 1000 or sends a request to evoting@nsdi.co.in locase of 02:2-2499 1000 or sends a request to evoting@nsdi.co.in locase of 02:2-2499 1000 or sends a request to evoting. any grevances connected with facility for e-voting please write Email at evoting@nsdl.co.in. In case of any grevances connected with facility for e-voting, please write Email at evoting@nsdl.co.in., or contact on Toll free Nos: 022-4886 7000 and 022-2499 7000.

and u22-2499 7000.

The Board at its meeting held on Thursday, May 11, 2023, has recommended a final dividend of \$3'- (30%) per equity share of face value of \$10'- each for \$1'-2022-25, subject to approval of the members at the \$8''- AGM of the Company, The final dividend will be paid to the members holding shares of the Company as on the record date i.e. Friday, August 4, 2023. Members are requested to refer Company's communication in relation to 10'S on dividend payment and related formatide-braidors thereb which is also fosted on the Company's website at this "fighter's commineration-communication and are ports".

Company Secretary and Com

NMDC Limited

CONTRACTS DEPARTMENT
Tender Enquiry No: HO(Contracts)(ChildArchitectural Consultancy
1811 Dated 27.07.2023 NMDC Luttled, A "NAWARTMA" Public
Company under Ministry of Steel, Goxt, of India, invites online bids to
MSTC Portal from experienced domestic bidders for "Enagemen
Architectural Advisory/Consultancy Services on Retainership Ba

Central Public Procurement portal (CPP PORTAL) http://www.ep

Central Public Procurement portal (OPP HONTAL) nuu, www.nep.non-an-inequibilishapa ni-inequibilishapa ni-ine



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9

PRESS COMMUNIQUE

It is notified for general information that the outstanding balance of 5.09%

Tamil Nadu SDL, 2023 Issued in terms of the Government of Tamil Nadu,
Finance Department, Notification No.504(L)/W&M-II/2020, dated August 21,
2020 will be repaid at par on August 26, 2023 with interest due up to and
including August 25, 2023. In the event of a holiday being declared on the
aforesaid date by any State Government under the Negotiable instruments
Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the
previous working day. No interest will accrue on the loan from and after
August 26, 2023.

2. As per sub-recruitation 24(2) and formation.

August 26, 2023.

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account of Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility forecept of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Covernment Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are entaced registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.

3.However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 5.09 % Tamil Nadu SDL 2023, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under

*Received the Principal due on the Certificate

A. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-Treasury.

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Madu.

for Nith Spinners Ltd
Sudhir Garg
Company Secretary & GM (Legal)

Company Secretary & GM (Legal)

Aditya Birla Sun Life Insurance Co. Ltd.



Aditya Birla Sun Life Insurance Company Limited: Newspaper Publication **Publishing Purpose: Standalone**

[Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the Listing Regulations]

				(Amounts in lacs of Indian Rupees)
Sr No.	Particulars	Quarter ending 30 th June, 2023	Quarter ending 30 th June, 2022	Year Ended 31st March, 2023
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (Gross) (Refer note (b))	3,07,602	2,59,129	14,95,021
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items#	5,528	2,912	15,385
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items#) (Refer note (c))	5,528	2,912	15,385
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	4,264	2,317	13,850
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Refer note (dl)	NA	NA	NA
6	Equity Share Capital (as at date)	1,97,513	1,90,121	1,93,823
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet (Refer note (e))	1,21,080	61,678	95,197
8	Securities Premium Account	63,608	20,000	42,298
9	Net Worth	3,19,276	2,55,970	2,92,610
10	Paid up Debt Capital / Outstanding Capital	50,000	50,000	50,000
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Earning Per Share (Basic and Diluted), Face Value of Rs. 10 (in Rs.) (not annualized for three months)	0.22	0.12	0.72
13	Debt Equity Ratio (as at date) (no of times)	0.16	0.20	0.17
14	Capital Redemption Reserve (as at date)	6,829	6,829	6,829
15	Debenture Redemption Reserve (as at date)	5,000	5,000	5,000
16	Debt service coverage ratio (no of times)	6.96	5.14	5.12
17	Interest service coverage ratio (no of times)	6.96	5.14	5.12

Note:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindla.com and ww.bseindla.com) and the Company's website https://lifeinsurance.adityabirlacapital.com)
b) Permium income is gross of reinsurance and net of GST
c) Net Profit / (Loss) before tax, for the period is Profit before tax as appearing in Profit and Loss Account (Shareholders' Account)
d) Line item No. 5 would be disclosed when Ind-AS becomes applicable for Insurance Companies.
e) Reserves are shown excluding Revaluation reserve and fair value change account
f) #-Exceptional and /or Extraordinary Items adjusted in the statement of Policyholders' and Shareholders' account with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable

"The Trade Logo "Aditya Birla Capital" Displayed Above is Owned By ADITYA BIRLA MANAGEMENT CORPORATION PRIVATE LIMITED (Trademark Owner) And Used By ADITYA BIRLA SUN LIFE INSURANCE COMPANY LIMITED (ABSL.) under the License. Aditya Birla Sun Life Insurance Company Limited. Registered Office: One World Centre, Tower 1, 16th Floor, Jupiter Mill Compound, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400013. IRDAI Reg No.109. Toll Free No. 1-800-270-7000. Website: www.lifeinsurance.adityabirlacapital.com. CIN: U99999MH2000PLC128110 INF/7/23-24/1306

For and on behalf of the Board of Directors

Kamlesh Rao Managing Director & CEO (DIN: 07665616)

शाळेची बस फुटपाथवरील खड्ड्यात फसली!

दि. २६ : रस्त्यावर खड्डे पडल्याने ते बुजविणे आवश्यक असताना सांगूनही खड्डे बुजवूले जात नसल्याने शाळेच्या बस फूटपाठवरील नसल्याने गटारात घटना अडकल्याची मंगळवारी दुपारच्या दरम्यान डोंबिवली पश्चिमेकडील दोन पाण्याची टाकीजवळील पालिकेच्या ''ह'' प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर घडली. या बसमध्ये विद्यार्थी शाळकरी असल्याने त्यांच्या म दतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रमोद कांबळे धावून आले. अग्निशामक दल आणि जेसीबीच्या सहाय्याने अडकलेली शाळेची बस बाहेर काढण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यानंतर सुखरूपपणे त्या बसबाहेर काढून दुसऱ्या बसमध्ये

बसविले. डोंबिवली पश्चिमेकडील दोन पाण्याची टाकी जवळील पालिकेच्या ''ह'' प्रभाग कार्यालयाच्या बाजूकडील रस्त्यावर पडल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. या ररन्त्यावरून शाळेच्या अनेक बसेस धावत मंगळवारी असतात. दुपारच्या सुमारास एका खाजगी शाळेची बस जात खड्ड्यामुळे असताना फुटपाथवर चढली असता फूटपाथला नसल्याने त्यात अडकली. सुदैवाने बस एका बाजूला पलटी झाली नाही. या बसमध्ये विद्यार्थी असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रमोद कांबळे हे मदतीला धावते. कांबळे यांनी विद्यार्थीना सुखरूप बसच्या बाहेर काढून दुसऱ्या बस मध्ये बसविले. या घटनेबाबत कांबळे म्हणाले, य खूपच खड्डे ररन्त्यावर असल्याने अपघात होण्याची शक्यता असून खंडे लवकरात लवकर NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern that my clients MR. SUKUMAR MAN RAMCHANDRAN NAIR & MISS.

PUBLIC NOTICE

SHEELA RAMCHANDRAN are the

only 2 legal heirs of LATE. MR. T. P.

RAMCHANDRAN & LATE. MRS.

VIJAYAM RAMCHANDRAN who died

intestate on 25.03.2023 & 15.02.2016

respectively, who were the lawful joint

owners together with MR. SUKUMAR

RAMCHANDRAN NAIR of the

esidential premises bearing Flat Nos

1202A & 1202B, B Wing, Runwal

Heights Residential Co-operative

Housing Society Limited, L.B.S.

Marg, Opp. Nirmal Lifestyle, Mulund

(West), Mumbai, Maharashtra

400080. MISS. SHEELA

RAMCHANDRAN has released he

entire 50% share from the 2/3rd right

title interest share and possession of

LATE, MR. T. P. RAMCHANDRAN &

LATE. MRS. VIJAYAM

RAMCHANDRAN in favour of MR

SUKUMAR RAMCHANDRAN NAIR

by registering the Release Deed on

20th day of July, 2023, duly registered

before the Joint Sub-Registrar of

Assurances, Kurla-2 at Sr. No. KRL2

13753 & 13754/ 2023. All persons

claiming an adverse interest in the sai

Flats or any part thereof howsoever are

hereby required to make the same

known to the undersigned at his office

in office hours at Office No. 9. Sushila

Apartment, S. N. Road, Tambe Nagar

Mulund (W), Mumbai-400080, Mob:

9773578552 within 15 days from the

date hereof, failing which the title of my

client **MR. SUKUMAF**

RAMCHANDRAN NAIR shall be

presumed as clear and marketable, without any reference to such claim

and the same, if any, shall be

considered as waived. Members of the public are requested to take the note of

ADV. SHRI. DHAVAL T. KARIA

KARIA & ASSOCIATES

ADVOCATE HIGH COURT

Dated this 27th day of July, 2023.

the same.

the line pipe people मीआयएन:एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८ नोंद. कार्या.: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. दूर.: 0२२-६६४७७५००, फॅक्स क्र.: 0२२-६६४७७६००, वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org

गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

गागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा नेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६, सुधारित (नियम) च्या तरतूदीनुसार, **वित्तीय वर्ष** २०१५–१६ साठी घोषित केलेल्या लाभांश मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले व दावा ा केलेले शेअर्स **२९ ऑक्टोबर, २०२३** रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरित केले जातील. ७ सलग वर्षांकरिता शिल्लक लाभांशसंदर्भातील संबंधित शेअर्ससद्धा आयर्डपीएफकडे हस्तांतरीत केले जातील.

डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ अंतर्गत तारण असलेले शेअर्स किंवा अशा शेअर्सचे हस्तांतरणास कायद्याचे ऱ्यायाधिकरणाचे न्यायालयाच्या विशिष्ट आदेशासंदर्भात आयईपीएफकडे कंपनीद्वारे असे शेअर्स हस्तांतरी केले जाणार नाहीत. तथापि. संबंधित भागधारकांनी न्यायालय/न्यायाधिकरण आदेश/तारण/गहाणवट इत्यादीचे कागदोपत्री पुरावे सादर करावेत.

सदर नियमाच्या आवश्यकतेनुसार ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरणास देय आहेत त्यांना वैयक्तिव पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे आणि फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी आणि भागांर्च संख्या यासह अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या (www.mangroup.com) वेबसाईटव अपलोड करण्यात आले आहे.

भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास पात्र शेअर्स व दावा केलेले/देण्यात न आलेले लाभांशाचे तपशील पडताळुन पहावे. संबंधित भागधारकांनी कंपनी/कंपर्न नेबधंक व हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांना योग्य वेळेत आगाऊ अर्थात **२९ ऑक्टोबर, २०२३** रोर्ज किंवा त्यापूर्वी कळवावे, जेणेकरून कंपनीला/आरटीएला आयईपीएफकडे अंतिम तारखेपर्यंत त्यांचे अर्ज प्रक्रियेत घेता येतील. आरटीएचे संपर्क तपशील; सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम)

मुंबई-४०००८३, दुरध्वनी:+९१-२२-४९१८६०००; ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in. न्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव म्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएप खात्यामध्ये डिमॅट स्वरूपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्यादारे धारण मळ भागप्रमाणपत्राऐवजी दय्य भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर, कंपनीद्वारे डिपॉझिटरींना कळविले जाईल की, कॉर्पोरेट कारवाईमार्फत नविन/दुय्यम भागप्रमाणपत्र डिमॅट स्वरुपात रुपांतरीत करावेत आणि आयर्डपीएफच्या नावे हस्तांतरीत करावे. त्यांच्या नावे नोंद्र असलेले मळ भागप्रमाणपत्र साहजिकच रह केत जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी कृपय पुढे नोदं घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या संबंधित भागधारकांचे खाते आहे अथा दिपॉदिएरीकरे आवश्यक महकारी कारवार्दरारे कलविले जार्दल

गगधारकांनी पुढे याची नोंद घ्यावी की कंपनीने त्याच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीचा विचा केला पाहिजे आणि आयर्डपीएफला भाग हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने कंपनीने नवीन/दय्यम भागप्रमाणप जारी करण्याच्या बाबतीत पुरेशी सूचना मानली जाईल.

कृपया लक्षात ठेवा की उपरोक्त दावा न केलेल्या/न भरलेल्या लाभांश रकमेच्या बाबतीत आणि . श्रायईपीएफमध्ये एकदा हस्तांतरित झाल्यानंतर समभागांविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. आयईपीएप प्राधिकरणाकडून नियमांमध्ये नमुद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, अशा कोणत्याही समभागांवर जर असल्यास, प्राप्त झालेल्या सर्व फायद्यांसह सामायिकधारक आयङ्गीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या लाभांः आणि संबंधित शेअर्सचा दावा करु शकतात.

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित



ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०७.२०२३

सही/ राहल राव



इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. (पूर्वीची इक्वीटास फायनान्स लि.) चिप्पार्चिक विराप्ति कॉपॉरेट कार्यालयः क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ−२, अन्ना सर्लई, चेन्नई, तामिळनाङू ६००००२. दूर.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

ताबा सूचना (नियम८-(१) (स्थावर मालमत्तेकरिता))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **मे. इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(९२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतलेला आहे विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी मे. इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडकडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

कर्जदार/जामिनदाराचे	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	पुर्नताबा
नाव	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक
शाखाः लोणावळा	निवासी घर क्र.६०४, क्षेत्रफळ ३२५ चौ.फु., गाव वावेघर, ता.	०८.०५.२०२३	२१.०७.२०२३
कर्ज क्र.: SELONVL0371788	पनवेल, जि. रायगड, ग्रुप ग्रामपंचायत वार्वेघर, ता. पनवेल, जि.	a	
कर्जदार: श्री. जितेंद्र नरहरी डोलारे	रायगड आणि मालमत्तेच्या चतुसिमाः पुढीलप्रमाणेः पुर्वः कलावती	२२२३८५	
जामिनदार: श्रीमती लक्ष्मी जितेंद्र	कांबळे यांचे घर; पश्चिम: सोनु शेख यांचे घर व रस्ता; दक्षिण:		
डोलारे	अश्विनी नरवडे यांचे घर; उत्तर: शालुबाई मानेया यांचे घर.		
शाखा: लोणावळा	निवासी घर क्र.१४२/बी/१, क्षेत्रफळ ४४.९९ चौ.मी., गाव सावले,	०८.०५.२०२३	२१.०७.२०२३
कर्ज क्र.: SELONVL0349409	ता. पनवेल, जि. रायगड, ग्रुप ग्रामपंचायत सावले, ता. पनवेल,	a	
कर्जदार: श्री. दैवत दत्तात्रय झिंगे	जि. रायगड मालमत्तेच्या चतुसिमा: पुढीलप्रमाणे: पुर्व: अनंत गोविंद	३ १०२४३	
जामिनदार: श्रीमती दैयवंती दत्तात्रय	झिंगे यांचे घर; पश्चिम: कमल अरुण माळी यांचे घर; दक्षिण:		
इ ंगे	सार्वजनिक रस्ता; उत्तर: पांडुरंग गणु झिंगे यांचे घर.		
श्री. दत्तात्रय गोविंद झिंगे			
शाखा: लोणावळा	ग्रामपंचायत मिळकत क्र.१६६, क्षेत्रफळ ६९.५१ चौ.मी., गाव	१८.०३.२०२३	२१.०७.२०२३
कर्ज क्र.: SELONVL0353833	टेम्भरी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, ग्रुप ग्रामपंचायत टेम्भरी,	a	
कर्जदार: श्रीमती वैशाली राजेंद्र	मालमत्तेच्या चतुसिमाः पुढीलप्रमाणेः उत्तरः आंगणवाडी सारंग;	५२५२७३	
जमदाडे	दक्षिण: परशुराम गरुडे यांची मालमत्ता; पुर्व: मोकळी जागा;		
जामिनदार: श्री. राजेंद्र नारायण	पश्चिम: रस्ता, क्षेत्रफळ ७४८ चौ.फु.		
जमदाडे			

दिनांक: २७.०७.२०२३, ठिकाण: रायगड

प्राधिकृत अधिकारी, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.



apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703
Tel.: 022- 2777 0800 ● www.apcotex.com ● Email: redressal@apcotex.com CIN: L99999MH1986PLC039199

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

(Rs. in Lakhs)

C.D.			YEAR ENDED		
SR. NO.	PARTICULARS	30th June 2023 Audited	31st March 2023 Audited	30th June 2022 Audited	31st March 2023 Audited
1	Total Income from Operations	27,971.67	25,742.27	30,820.75	1,08,721.84
2	Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	1,646.04	3,073.30	4,526.81	14,551.47
3	Net Profit for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	1,646.04	3,073.30	4,526.81	14,551.47
4	Net Profit for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	1,211.99	2,321.11	3,355.68	10,793.88
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2,136.27	2,108.89	2,663.52	10,577.21
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90
7	Earning per Share Basic & Diluted	2.34	4.48	6.47	20.82

Notes:

Place: Mumbai

Date: 26th July 2023

- The above is an extract of the detailed format of the results for Quarter ended 30th June 2023 filed with the a) stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's Website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its b) meeting held on 26th July 2023.

For and on behalf of the Board Sd/-

Atul C. Choksey Chairman DIN: 00002102

PUBLIC NOTICE

otice is hereby given on be client Mubeen Petiwala who is the sor of Shamina Petiwala wife of Owner o Flat no 504 A wing, Royal Green Apartment, Marol, Andheri East Mumbai 400059.

Haji Mohamed Petiwala is also the fla owner and expired on 10.03.2021. After death of the above said Owner Mubeen Petiwala & Shamina Petiwala the legal heir are the owners of the fla premises, If any person is having any claim or objection in respect of the above said flat by way of sale, exchange charge, gift, trust, inheritance, posses sion, lease, mortgage, lien or otherwise howsoever and also regarding any objection of any legal heir in respect of above property then such person should raise their claims or objection through written documents along with proo thereof to undersigned within 15 days from date of publication of this notice That no claim shall be entertained after stipulated period i.e 15 days. It will be belived that there is no any claim from any person regarding the legal heirs against the above said property and it shall be considered that Mubeen Petiwala and Shamina Petiwala are the owners of the flat premise and it shall be assumed that the title of the said flat premises is clear and marketable. Dated 27/07/2023

Sd/-Kunwar Pandey (B.A.LL.B) Advocate to High Court C-55 Shanti Shopping centre. Near Mira road Railway Stn. East Thane 401107

जाहीर सूचना

माझे अशील श्री. विरेंद्र शांतीलाल जैन **श्रीमती अनिता विरेंद्र जैन** यांच्या निर्देशना अंतर्गत येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.३०२ ३रा मजला, ए विंग, संतोष कोहौसोलि., प्लॉट क्र.१२ए, ठाणावाला लेन, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७ या जागेचे मालक आहेत आणि त्यांच्याकडून **मे. झिनल कन्स्ट्रक्शन** (डेव्हलपर्स) आणि श्री. महेंद्र केशरीमल जैन (सिंघी) व श्रीमती निता महेंद्र जैन (सिंघी) लॅट खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांव ०१.०९.२००३ रोजीचा नोंद करारनामाची मुळ प्रथम श्रेणी हरवली आहे आणि याबाबत जाहीर सचना प्रसिद्ध करणे शिल्लक होते आणि म्हण्-माझ्या अशिलाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. जर कोणा व्यक्तीस शेअर्स व फ्लॅटबाबत विकी तारण, मालकी हक, अधिभार, बक्षीस, वापर ऱ्यास, ताबा, वारसाहक्ष किंवा मुळ करारनामाच्य आधारावर त्यांच्या ताब्यात असल्यानुसार कार्ह दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांर्न लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना **फ्लॅ**ट क्र.४, ओमकार गणेश को-ऑप.हौ.सो. फुलपाडा रोड, विरार (पुर्व), मुंबई-४०१२०३ येथे आजच्या तारखेपासून **चौदा (१४)** दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत म्हणून समजले जाईल

आज दिनांकीत २६ जुलै, २०२३

श्रीमती शिल्पा ए. जाधव (वकील)

STANDAL ONE

MOKSH ORNAMENTS LIMITED

CIN: L36996MH2012PLC233562 Registered Office: B-405/1, B-405/2, 4th floor, 99,Mulji Jetha Bldg, Kalbadevi Road, Vitthalwad Kalbadevi Mumbai 400002.
Telephone No: 02240041473, Email Id: cs@mokshornaments.com, jineshwar101@gmai.com Extracts of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2023

	STANDALONE			
PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
Total Income from Operations	13209.89	10434.96	10844.00	44,659.20
Other Income	13.80	9.63	8.69	61.25
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/Or Extraordinary items)	204.37	294.80	175.96	848.34
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/ Or	004.07	004.00	175.00	040.04
Extraordinary items)	204.37	294.80	175.96	848.34
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and Or Extraordinary Items)	152.92	199.21	131.67	613.43
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for The period (after tax) and other Comprehensive Income				
(after tax)	0	0	0	0
Equity Share Capital (Face Value of 2/- each)	1,073.20	1,073.20	1,073.20	1,073.20
Reserves (Excluding Revaluation Reserve) asshown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0
Earnings Per Share (For continuing and discontinuing Operations.)	-			-
Basic:	0.28	0.37	0.25	1.14
Diluted: `	0.28	0.37	0.25	1.14
Note:				

- The Unaudited results for the Quarter ended June 30, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on 26th July 2023. The above result have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- The previous periods figures have been reclassified / regrouped wherever required to conform with current periods presentation.
- However, in view of the evolving nature of the Financial Reporting requirements and modification to the existing standards, the financial results for both the current and previous periods may undergo changes in line with such regulatory / legislative changes.
- The entire operations of the company relate to one segment only. Hence Segment reporting as per
- Figures of previous year/ period have been re grouped/recast wherever necessary in order to make
- Figure of the guarter ended 31st March 2023 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and published year to date figure up to third quarter of the relevant financial year.

For Moksh Ornaments Limited Managing Director DIN: 05301251

Date : 26.07.2023

Place: Mumba

<mark>गाल्कान-मालाड लिंक रोड शाखा:</mark> प्लॉट क्र.१०, पद्मा नगर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई-४०००६४ मंबई उपनगर, महाराष्ट

कर्जदारांना सूचना (सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये)

दिनांक: 0७.0६.२0२३ श्रीमती डॉली पजारी, श्री, महेश तम्मय्या पजारी दोघांचा पत्ता: पलॅट क्र.७०४ व ७०५, सुकराज इमारत, भिजवाला तलावाजवळ, भंडारवाडा

चिंचोली बंदर, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

मा. महोदय. मालाड-कादिवला लिक राड शाखसह कज सुविध

आमचे पत्र क आरएसीपीसी१/३७२६/एजीएम/बीव्हीएन(१२१९३) दिनांक ३०.०१.२०१७ मार्फत दिलेल्या मान्यतेसंदर्भात विविध कर्ज सुविधा मान्य आणि मान्यतेच्या नियमानुसार घेण्यात

आले होते. वरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभूत तरतुद केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध करून उपयोगात आणली. अशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि विविध कर्ज/ऋण सुविधा खात्यातील विद्यमान थकबाकी खालीलप्रमाणे सुविधेचे स्वरुप मर्यादा व्याजाचा ०७.०६.२०२३ प्रतिभुतीचे लघु वर्णनासह प्रतिभुती

	व प्रकार	रु. लाख	दर	रोजी थकबाकी	करारनामा (एकूण क्षेत्र व सिमा यासह
				(३१.०१.२०२२	तारण मालमत्तेचे तपशील व प्रतिभुती
				पर्यंत व्याजासह)	करारनामा तपशील नमुद करावे)
		१५.00	९.३०%	₹. १२,९४,२१०.९५	प्रतिभुती करारनामा तपशील: मे. धाद्दा एन्टरप्रायझे. त्यांचे मालक श्रीमती मनिशा
				(38.08.2022	सुधीर धाद्दा व श्री. महेश टी. पुजारी यांच्या
				पासून देय व्याज)	दरम्यान झालेला दिनांक ०८.०६.२००४
					रोजीचा विक्री करारनामा, फ्लॅट क्र.७०५,
	गृहकर्ज ३८०१०६०००००६९९				७वा मजला, सुकराज कोहौसोलि., रॉयल पार्क, सीटीएस क्र.१००५ए, बी, बी-१,
	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,				गाव मालाड (दक्षिण), भुजले तलावा समोर,
					लिंक रोड, ता. बोरिवली, मालाड (प.),
					मुंबई-४०००६४, क्षेत्रफळ ३२० चौ.फु. कार्पेट तत्सम ३८४ चौ.फु. बिल्टअप आणि
					४४८ चौ.फु. सुपर बिल्टअप क्षेत्र असलेल्या
					जागेचे तत्सम तारण आणि चतुसिमा:
					उत्तरेसः सीटीएस क्र.१००७; दक्षिणेसः
					सीटीएस क्र.९७३; पुर्वेस: सीटीएस
					क्र.९५८; पश्चिमेस: सीटीएस क्र.१००८
	कोविड वैयक्तिक	१.५0	१२.३५%	₹.	गृह कर्जासह जोडलेले
	कर्ज (गृहकर्ज			१०६,९४५.३३	
	जोडलेले)				
1	₹८0१0 ६ 00000 ६ 0४				
	एकूण			१४,०१,१५६.२८	

- दिनांक ०१.०२.२०२३ रोजीचे कर्ज पोहोच पावती पत्रामध्ये तुम्ही दिनांक ३०.०८.२०२२ रोजीर (दिनांक) बडोदा प्रॉपटी प्राईड ओडी मर्यादा (३१.०७.२०२२ पर्यंत उधारी व व्याज समाविष्ट क नमुद थकबाकी) करिता रु...... रकमेचे बँकेकडे तुमचे दायित्व दिले होते. अन्य शुल्व सदर खात्यात रु.शून्य आहे.
- तुम्हाला ज्ञात आहेच की, तुम्ही जून, २०२२ करिता वरील कर्ज/थकबाकी वरील व्याज भरण करण्यात कसूर केलेली आहे. तसेचे तुम्ही ०२.०५.२०२२ रोजी आणि तद्नंतर रकमेकरिता देर असलेले कर्ज खात्याचे व्याज भरणा करण्यातसुद्धा कसूर केलेली आहे.
- मच्याद्वारे वरील भरणा करण्यात कसूर केले असल्याने तुमचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्य निर्देशनानुसार ०२.०५.२०२२ रोजी (एनेपीएची तारीख नमुद्) नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. आमच्या वारंवार विनंत्या व मागणी केल्यानंतरही तुम्ही वरील थकबाकी कर्ज रक्कम तसेच त्यावरील व्याज भरणा केलेली नाही.
- वरील परिच्छेद १ मध्ये नमुद विविध प्रतिभूतीद्वारे प्रतिभूत केलेले कर्ज सुविधेबाबत तुमचे दायित तुम्ही पुर्ण करू न शकले बाबत आणि तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात ्र आले बाबत आम्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सद सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात वरील परिच्छेद १ मध्ये नमुदप्रमाणे सरासरी रक्कम रु..९४,०९,९५६.२८ जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सद कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्या अधिकार आम्हाला आहेत
- कृपया नोंद असावी की, रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रत्येक कर्ज सुविधेकरिता वरील परिच्छेद मध्ये नमुद दराने व्याज आकारले जाईल.
- आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्ते) हस्तांतर करण्यापासून तुम्हाल रोखण्यात येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नम्द वरील तरतुदीची अपूर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गन्हा असेल
- आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभूत मालमत्ता बँकेला देय असलेली संपुर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपूर्वी बँकेकडे जमा न केल्यार जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/निवदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्त सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात येतील.

. पया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणा . कमेसंदर्भात पुढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन् इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

सीआयएनः एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ नोंदणीकृत कार्यालय: १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (प.) मुंबई-४०००८९. दुरध्वनी:+९१-२२-४२४६३९९९, वेबसाईट:www.maninfra.com, ई-मेल:investors@maninfra.com

सूचना - द्वितीय अंतरिम लाभांशाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाने (मंडळ) मंगळवार, २१ जुलै, २०२३ रोजी झालेल्या सभेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्रति इकिटी शेअर (प्रत्येकी रु.२/- चे दर्शनी मूल्य) लाभांश देण्याच्या उद्देशाने बोर्डाने **गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३** ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश **बधवार. २३ ऑगस्ट. २०२३** रोजी दिला जाईल:

- अ. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी प्राप्त झालेल्या डेटानुसार अ-वास्तविक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संदर्भात सर्व लाभार्थी मालकांना; आणि
- गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी वास्तविक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात

वित्तीय कायदा, २०२० नुसार, लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल. १ एप्रिल, २०२० आणि कंपनीने आयकर कायदा, १९६१ (आयटीएक्ट) मध्ये विहित केलेल्या दरांवर सदस्यांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावर कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे, टीडीएस आवश्यकतांचे पालन सक्षम करण्यासाठी, सदस्यांना त्यांच्या ठेवीदार सहभागीदारकडे आयटी कायद्यानुसार त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी पूर्ण आणि/किंवा अद्यतनित करण्याची विनंती केली जाते किंवा शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्यास, त्यांना पत्र लिहन कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: **मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड**) सी-१०९, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in / investors@maninfra.com वर सोमवार, ७ ऑगस्ट,

लाभांशावरील कर कपातीच्या संदर्भात तपशीलवार संप्रेषण. भागधारकांना स्वतंत्रपणे पाठवले जात आहे. ज्यांचे ई-मेल आयर्ड अनुक्रमे आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत आहेत आणि असे संप्रेषण गुंतवणूकदाराच्या अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवर देखील . उपलब्ध केले जाईल. संबंध विभाग, स्रोतावरील कर वजावट न केल्याचा लाभ घेण्यासाठी, भागधारकांनी संप्रेषणात नमूद केलेली कागदपत्रे ईमेल आयडी: investors@maninfra.com वर सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी सबमिट करावीत जेणेकरून कंपनी योग्य टीडीएस दर निश्चित करू शकेल.

सही/

दिनांक: २५ जुलै, २०२३

दर्गेश डिंगणक

SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

CIN: L15141MH1982PLC267176 Telephone No. 022-32997884 Registered Office Address: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumbai, Maharashtra-400009 Web site: www.sagarsoyaproducts.com | Email ID: compliance.ssp@gmail.com

NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE


- NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 21st August, 2023 at 12.00 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8"April, 2020, 13" April, 2020, 5" May, 2020, 13" January, 2021, 8" December, 2021 8.5" May, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13" May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31 March, 2023 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available or the website of the Company www.sagarsoyaproducts.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars.
- The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/ e-voting at the AGM.
- Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail support@purvashare.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:
- 1 Name registered in the records of the Company 2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement
- (For shares held in demat form); 3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form);
- 4. E-mail id and mobile number:
- 5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.
- 6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM Members are requested to carefully go through the same. Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act
- 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday 16th August, 2023 to Monday 21 August, 2023 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the Members entitled to vote by electronic means or at the AGM

ON BEHALF OF THE BOARD FOR SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

Date: 27th July, 2023 Place: Mumbai

ARVINDBHAI CHHOTABHAI PATEL

CHAIRMAN



३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड

सीआयएन : L27104MH1985PLC035659

याद्वारे **सूचित** करण्यात येते की, अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड (कंपनी) यांची **३६ वी वार्षिव** मर्वसाधारण सभा (''एजीएम'') प्रानिवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे नसार द्यारी ३.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरिसंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'' यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणा आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा कंम्पनीचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वासासधारण सभेची सूचना समाविष्ट आहे, तो कंपनीच्या अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बुधवार दिनांक २६ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे कट ऑफ तारीख म्हणजेच शक्रवार दिनांक २१ जलै २०२३ रोजी नोंदणीकत आहेत वरील प्रमाणे नंमूद केलेली प्रपत्रे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटी अँड एजक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशांच्या अनुसार तसेच परिपत्रकाच्या अनुसार निर्गमित करण्यात आली आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.</u> <u>ajmera.com</u> येथे तसेच स्टॉक एक्स्वेंज यांची संकेतस्थळे म्हणजेच <u>www.nseindia.com</u> येथे भाणि <u>www.bseindia.com</u> येथे तसेच इ मतदान सेवा पुरवठादार यांचे संकेतस्थळ म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांचे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl. <u>com</u> येथे उपलब्ध आहेत.

असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग ई-मतदानासाठीची कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावू शकतात. त्यासाठी दूरस्थ ई- मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या संदर्भातील तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे आणि ती सूचना ई- मतदान संकेतस्थळ एनएसडीएल यांचे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

दरस्थ ई-मतदान कालावधीला बधवार दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी (भारतीय प्रमाण वेळेला नसार . सकाळी ९.०० वाजता) प्रारंभ होणार आहे. आणि ही प्रक्रिया शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी (भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५.०० वाजता) संपुष्टात येणार आहे. त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल मतदानासाठी बंद करण्यात येईल. ई-मतदानासाठी सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या एकुण पेड अप समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या मागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दरस्थ ई- मतदान पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजाव शकतील.

ग सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकणार नाहीत. अशी कोणतीही व्यक्ती/आस्थापना ज्यांनी त्याचा/तिचा/त्यांचा ई-मेल तपशील कंपनीच्या दप्तरी नोंद केलेला गही आणि त्यांच्याकडे कंपनीचे समभाग ई-मतदानासाठी निर्धारित करण्यात आलेली ई-मतदान तारीख म्हणजेच शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद ई-मतदानासाठी त्यांचा नॉग इन आयडी आणि पासवर्ड वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून ठवू शकतात किंवा ई-मेलच्या माध्यमातून एनएसडीएल यांच्याशी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे संपर्क साधन प्राप्त करू शकतात. मात्र एखादी व्यक्ती किंवा आस्थापना या आधीच एनएसडीएल यांच्याकडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर ती संभासद ई-मतदानासाठी आपला सध्याचा युजर आयडी आणि सवर्ड यांचा वापर करू शकते.

दरस्थ ई-मतदान पद्धतीने होणारे ई-मतदान किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेला इलेक्टॉनिक माध्यमातन . उपस्थित राहण्याची प्रक्रिया यांच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची शंका असल्यास किंवा काही स्पष्टीकरण हवे असल्यास <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात सभासदांसाठी उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स किंवा सभासदांसाठी उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेता येईल. किंवा टोलफ्री क्रमांक ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२- २४९९ ७००० येथे संपर्क साधता येईल किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवता येईल. ई-मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सविधेच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास कपया ई-मेलच्या माध्यमातन evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा तोल फ्री क्रमांक ०२२- ४८८६ ७००० आणि २२- २४९९ ७००० येथे संपर्क साधावा.

संचालक मंडळाने त्यांच्या गरुवार दिनांक ११ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लाभांश रु. ३/- (३०%) प्रति इक्किटी समभाग ज्याचे दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी इतके आहे त्यावर, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता देण्याची शिफारस केली आहे. मात्र तो ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेस अधीन आहे. अंतिम लाभांश अशा सभासदांना देण्यात येणार आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग रेकॉर्ड तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी उपलब्ध आहेत. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी लाभांशावरील टीडीएसच्या संदर्भात आणि अन्य प्रपत्रे / घोषणापत्र आदींची माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीचे संकेतस्थळ <u>https://ajmera.com/investor-corner/annual-</u> reports/ येथे कंपनीने दिलेल्या माहितीचा संदर्भ घ्यावा

अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड यांच्या करिता

सही/-कार्तिक शर्म

प्राधिकत अधिकारी, बँक ऑफ बडोद ठिकाण: मुंबई

स्थळ : मुंबई दिनांक: २६ जुलै २०२३

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी